



G. S. Mandal's

MARATHWADA INSTITUTE OF TECHNOLOGY POLYTECHNIC, ROTEGAON (0777)

Rotegeon Tq. Vaijapur Dist. Aurangabad 423701 (MS, India)

Ph : 02436-204035

Fax : 02436-204035

Website : www,rotegeon.mit.asia Email : madhusudan.vaidya@mit.asia

MIT/POLY/ROT/OFF/NEWS/2017/

Date :

एम. आय. टी. पॉलिटैक्निक रोटेगावच्या 82 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड

एम. आय. टी. पॉलिटैक्निक रोटेगाव येथे व्हिडीओकॉन उद्योग समूहतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये संस्थेच्या 82 विद्यार्थ्यांची निवड झाली.

व्हिडीओकॉन उद्योग समूह औरंगाबाद यांनी आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये संस्थेच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग शाखेचे 18, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेचे 24 आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेचे 40 विद्यार्थी, अशा एकूण 82 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . मागील वर्षीही विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून कॉलेजच्या 70 विद्यार्थ्यांची निवड झाली होती . या वर्षीही संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या निकाल हाती येण्याआधीच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लेखी परीक्षा , ऍप्टिट्यूट टेस्ट आणि थेट मुलाखत या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ही सर्व प्रक्रिया व्हिडीओकॉन कंपनीचे एच. आर. मॅनेजर श्री. दत्ता जोशी, श्री. मुकुंद मनाल, आणि सहाय्यक श्री. विजय तांदळे व श्री. विलास खुर्डे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली . निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच कंपनीतर्फे नियुक्तिपत्र देण्यात आले.

संस्थेमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य प्रा. एम. आर. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. यु. एच. चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कॉलेजने दुसऱ्यांदा हे घवघवीत यश संपादन केले आहे . निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्राचार्य प्रा. एम. आर. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेतील तळमळीने शिकविणारे प्राध्यापक , विभागप्रमुखांचे प्रोत्साहन, प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे भवकम पाठबळ यामुळेच आम्हाला हे यश मिळाल्याचे सांगितले.

या प्रक्रियेत संस्थेतील सर्व विभाग प्रमुख प्रा. ए. एस. नागरिक, प्रा. व्ही. जी. तळेकर, प्रा. एस. एन. पाठक, प्रा. व्ही. एम. जाधव व प्रा. वाय. के. धोत्रे तसेच विभाग स्तरावर प्रा. व्ही. ए. धोपटे, प्रा. आर. आर. मोरे, प्रा. जी. ए. भिसे, प्रा. पी. व्ही. गोर्डे, प्रा. एस. बी. गायकवाड, प्रा. अमोल निकम, प्रा. के. के. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले . संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. वाय. ए. कवडे सर, महासंचालक प्रा. मुनिषजी शर्मा, संचालक प्रा. डॉ. शकुंतला लोमटे, संचालक प्रा. बिजली देशमुख यांनी निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राचार्य

एम. आय. टी. पॉलिटैक्निक रोटेगाव